

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखला हस्तांतरित न
करण्याबाबतची कालमर्यादेची शिथिल बाबत.

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग,

शासन निर्णय क्रमांक- आरपीए-२०१६/प्र.क्र.९२/र-१

मदाम कामा मार्गा हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक- २५.०२.२०२५

- वाचा:-**
१. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र ईएमृ१०९०/३५/१६-अ, दि. २१ जानेवारी १९८०
 २. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय न्यायप्र-१००९/प्र.क्र.२०२/०९/१६-अ, दि.२७.१०.२००९
 ३. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६
 ४. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९
 ५. शासन निर्णय आरपीए-२०१६/ प्र.क्र. ९२/ र-१, दि ०२.०५.२०१६

प्रस्तावना-

राज्यातील पाटबंधारे व वीज प्रकल्प तसेच पुनर्वसन अधिनियम १९९९ अन्वये अधिसूचित झालेल्या प्रकल्पांकरिता भूमीसंपादन अधिनियम १८९४ प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील जमीन संपादित केल्यामुळे ज्या भूधारकांचे अनपेक्षित विस्थापन झाले आहे व त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरवल्या गेले आहे, अशा सर्व पात्र प्रकल्पग्रस्त व्यक्तींना सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी १९८० तसेच पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या कलम ५(क) अन्वये प्रकल्पबाधित व्यक्तीने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस प्रमाणपत्र देतांना कलम २ (२)(अ), २ (२) (क) (एक) (दोन) (तीन) मधील निकष विचारात घेऊन नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येते. प्रकल्पबाधित कुटुंबातील एका व्यक्तीस गट क व गट ड संवर्गातील पदाच्या पदभरतीमध्ये आरक्षण असून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २७.१०.२००९ अन्वये स्पर्धा परीक्षा देवुन नियुक्ती करण्यात येते. प्रकल्पग्रस्त प्रवर्गाकरिता राखीव असलेल्या पदांवर प्रकल्पबाधित उमेदवारांकरीता ५ टक्के आरक्षणाची तरतुद आहे. सदर पदांवर नियुक्ती करण्यासाठी शैक्षणिक अर्हता विहित केली असून प्रकल्पबाधित उमेदवाराने वयोमर्यादेची अट उलटुन गेल्यास त्याला नोकरीसाठी अर्ज करता येत नाही. तसेच प्रकल्पबाधित व्यक्तीकडे शैक्षणिक अर्हता नसल्यास किंवा पदभरतीच्या जहिरातीमध्ये प्रकल्पग्रस्त प्रवर्गाकरिता अल्प प्रमाणात जागा उपलब्ध असल्यास त्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षणाचा लाभ घेऊन प्रकल्पग्रस्त प्रवर्गातून शासकीय नोकरी मिळवणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्ताचा मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त दाखला बदलून मिळण्यासाठी अडचणी येतात, या सर्व बाबींचा विचार करुन दाखल्याचे हस्तांतरण करतांना प्रकल्पग्रस्त दाखला निर्गमित झाल्याच्या दिनांकापसून प्रकल्पग्रस्त दाखला ६ महिन्यांच्या आत बदलता येणार नाही, अशी अट शासन निर्णय दिनांक २.५.२०१६ नुसार विहित केल्यामुळे मुळ प्रकल्पग्रस्त दाखलाधारकास त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस

दाखल्याचे हस्तांतरण करण्यास नाहक विलंब होऊन त्याला प्रकल्पग्रस्त प्रवर्गातून शासकीय सेवेत नियुक्ती मिळवणे शक्य होत नाही व परिणामी संबंधीत प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन ख-या अर्थाने पूर्ण होत नाही. यास्तव प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकास त्यांचे पात्र एका नामनिर्देशित वारसास हस्तांतरण करण्याची कालमर्यादा शिथिल करण्याची बाब विचाराधीन होती. उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता शासन या आदेशान्वये पुढीलप्रमाणे निर्देश देत आहे.

शासन निर्णय

प्रकल्पग्रस्त व्यक्तीस प्रदान केलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरण करणे बाबत शासन निर्णय दिनांक २.०५.२०१६ च्या परिच्छेद-१ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे-

पात्र प्रकल्पग्रस्त व्यक्तीस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिल्यानंतर प्रथम नामनिर्देशित वारसदारास हस्तांतरणास कालमर्यादा राहणार नाही; तथापि तदनंतर मात्र नामनिर्देशित विहित वारसदारास हस्तांतरण करावयाचे झाल्यास सहा महिन्याची मर्यादा लागू राहिल. सदर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरण पात्र एकाच नामनिर्देशित व्यक्तीस देण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक २०२५०२२७१९२६२४५५९९ असा आहे. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांक्षातीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

(संजय इंगळे)

सहसचिव, महसूल व वन विभाग

प्रति,

- १) मा.राज्यपाल महोदयांचे सचिव,
- २) मा. सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई.
- ३) मा. अध्यक्ष, विधान सभा, महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई.
- ४) मा.मुख्यमंत्री यांचे अ.मु.स. , मंत्रालय , मुंबई.
- ५) मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा. उप मुख्यमंत्री (जलसंपदा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ७) मा.मंत्री, मदत व पुनर्वसन यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ८) सचिव (मदत व पुनर्वसन) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
- ९) सचिव (जलसंपदा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- १०) महालेखापाल (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई
- ११) महालेखापाल (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-२, नागपूर,
- १२) सर्व विभागीय आयुक्त,
- १३) सव जिल्हाधिकारी,
- १४) सर्व जिल्हा पुनर्वसन अधिकारी,
- १५) सर्व कार्यासन (मदत व पुनर्वसन), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १६) निवड नस्ती, कार्यासन र-१, महसूल व वन विभाग, मंत्रालय. मुंबई.